

अपर जिल्हाधिकारी संवर्गातील  
अधिकाऱ्यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत

महाराष्ट्र शासन

महसूल व वन विभाग

शासन आदेश क्र. बदली-२०२३/प्र.क्र.१००/ई-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- १४ सप्टेंबर, २०२३

- संदर्भ:- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.  
२) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही-२०२०/प्र.क्र.४९ /कार्या.१२, दि. १४.०७.२०२१.

शासन आदेश :-

सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील अधिसूचनेमधील नियम क्र. २ (२) (ग) नुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या संवर्गास विभागीय संवर्ग वाटप नियम, २०२१ हे लागू होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे.

२. सबब, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) (एक) (दोन) व ४ (५) मधील तरतुदीनुसार, अपर जिल्हाधिकारी संवर्गातील बदलीपात्र/विनंतीनुसार/नियुक्तीच्या प्रतिक्षेतील अधिकाऱ्यांची खाली नमूद केलेल्या त्यांच्या नावांसमोर स्तंभ क्र. ४ मध्ये दर्शविण्यात आलेल्या पदावर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पदस्थापना करण्यात येत आहे.

क्र.	अधिकाऱ्याचे नाव	सध्याची पदस्थापना	बदलीनंतरची पदस्थापना
(१)	(२)	(३)	(४)
१.	श्री. शंकर रामचंद्र बर्गे	अपर जिल्हाधिकारी, सिंधुदूर्ग	अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी या रिक्त पदावर.
२.	श्री. रवि जनार्दन पाटील	नियुक्तीच्या प्रतिक्षेत	अपर जिल्हाधिकारी, सिंधुदूर्ग येथे श्री. बर्गे यांच्या बदलीने रिक्त होणा-या पदावर

३. उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांना दि. १४ सप्टेंबर, २०२३ (म.नं.) पासून स्तंभ क्रमांक ३ मधील नमूद सध्याच्या पदस्थापनेच्या पदावरून या आदेशानुसार एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. सदरील आदेश तात्काळ अंमलात येत असून उपरोक्त नमूद अधिकाऱ्यांनी बदलीनंतरच्या पदस्थापनेच्या पदावर तात्काळ रुजू व्हावे.

४. सदर आदेश हेच कार्यमुक्ततेचे आदेश असून संबंधित विभागीय आयुक्त/जिल्हाधिकारी तसेच, संबंधित कार्यालय प्रमुख यांनी नव्याने स्वतंत्र आदेश काढण्याची आवश्यकता नाही.

५. महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या तरतूदीनुसार, पदस्थापनेच्या ठिकाणी पदग्रहणाकरीता संबंधित अधिकारी यांना रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या धरून **सात दिवसांचा कालावधी तयारीसाठी दिला जातो व त्याशिवाय, प्रत्यक्ष कालावधीची गणना पुढीलप्रमाणे** करण्यात येईल :-

(ए) त्याच जिल्ह्यामध्ये किंवा लगतच्या जिल्ह्यामध्ये (म्हणजेच, कोणत्यातरी ठिकाणी सामायिक हद्द असणारा जिल्हा) एखाद्या ठिकाणी बदली झाली असता प्रवासासाठी **एक दिवस**;

(बी) वरील खंड (ए) मध्ये उल्लेखिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त **अन्य ठिकाणी** बदली झाली असता प्रवासासाठी **दोन दिवस** एवढा पदग्रहण अवधी संबंधित अधिकाऱ्यास अनुज्ञेय राहिल.

परंतु, प्रस्तुत आदेशातील ज्या अधिकारी यांची त्यांच्या विनंतीनुसार बदली करण्यात आलेली आहे व जे अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत, अशा अधिका-यांना पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही.

६. संबंधित अपर जिल्हाधिका-यांना कळविण्यात येते की, वरील बदलीच्या पदावर रुजू होण्याकरीता संबंधित अधिकारी यांनी शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, दि.५.९.२०१८ अन्वये विहित केलेल्या नमूद तरतूदीनुसार, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवावा. तसेच, संबंधित अधिकारी नवीन नियुक्तीच्या जागी रुजू झाल्याबाबतचा अहवाल [e1.revenue@maharashtra.gov.in](mailto:e1.revenue@maharashtra.gov.in) या ई-मेलवर शासनास त्वरीत कळवावे.

७. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, बदलीने पदस्थापना करण्यात आलेल्या वरील तक्त्यात नमूद सर्व अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी दि. १४ सप्टेंबर, २०२३ (म.नं.) रोजी कार्यमुक्त करण्यात आलेले असल्याने सर्व संबंधित अधिकारी यांचे दि. १४ सप्टेंबर, २०२३ पर्यंतचे वेतन ते सध्या कार्यरत असलेल्या पदावर काढण्यात यावे. दि. १५ सप्टेंबर, २०२३ नंतर संबंधित अधिकाऱ्याचे वेतन बदलीपूर्वी कार्यरत असलेल्या पदावर अदा केल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना याबाबत व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्याविरुद्ध नियमानुसार योग्य ती शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

८. सर्व संबंधित अधिदान व लेखा अधिकारी / जिल्हा कोषागार अधिकारी यांना सूचित करण्यात येते की, पदस्थापना करण्यात आलेल्या वरील तक्त्यात नमूद सर्व अधिकारी यांचे दि. १५ सप्टेंबर, २०२३ पासूनचे वेतन बदलीनंतरच्या पदस्थापनेच्या पदावर अदा करावयाचे आहे. **सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.**

९. संबंधित अधिकारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम १५ अन्वये विहित केलेल्या उक्त तरतूदीनुसार, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुद्ध शासन निर्णय, क्र.संकीर्ण २०१६/ प्र.क्र.१८६/ १६/ कार्यासन १४, दि.

२३.१२.२०१६ मधील तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

१०. सर्वसाधारण बदल्यांचे आदेश निर्गमित केल्यानंतर, महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळांतील प्रदाने) नियम, १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या पदग्रहण अवधीतच, बदली झालेल्या अधिकारी यांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याची दक्षता घ्यावी. अन्यथा या पदग्रहण अवधीत बदलीच्या पदावर रुजू न झाल्यास, त्यांचा अनुपस्थितीचा कालावधी हा “अकार्यदिन” (dies non) म्हणून गणला जाईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

११. संबंधित अधिकाऱ्यास शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम-३० (सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत. असे अर्ज प्राप्त झाल्यास ते संबंधित अधिकाऱ्यांना मूळ पत्त्यावर नोंदणी पोच देय डाकेने परत करावेत. मूळ कार्यालयाकडे बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे रजेचे अर्ज पाठविल्यास सदर अर्जाची दखल घेण्यात येणार नाही.

१२. सदरहू बदली आदेशानुसार तात्काळ पदस्थापनेच्या पदावर रुजू न झाल्यास वा कोणत्याही प्रकारचा दबाव आणून बदली रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास, ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम २३ चे उल्लंघन करणारी असल्यामूळे, ती गैरवर्तणूक समजून त्यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

१३. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२३०९१४१८४३३९९११९ असा आहे. हे शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज.अ. शेख)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
४. मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
५. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
६. मा. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
७. विभागीय आयुक्त, कोकण
८. जिल्हाधिकारी, रत्नागिरी/सिंधुदूर्ग.
९. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१-मुंबई/२-नागपूर

१०. जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी/सिंधुदूर्ग
११. अधिदान लेखा अधिकारी/निवासी लेखा अधिकारी (संबंधित)
१२. संबंधित आहरण व संवितरण अधिकारी.
१३. संबंधित अपर जिल्हाधिकारी
१४. सह सचिव (ई-१) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
१५. महसूल व वन विभाग कार्यासन ई-४ ई-४-अ, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
१६. निवडनस्ती-कार्यासन ई-१, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

\_\*\_\*\_\*\_